

MUKESH BABU FINANCIAL SERVICES LTD.

CIN : L65920MH1985PLC035504
111, Maker Chambers III, 223, Nariman Point, Mumbai - 400 021.
Tel : 022 - 22634462 / 22844015
Email: secretarial@mukeshbabu.com • Website : www.mukeshbabu.com

Unaudited Financial Results for the Quarter Ended 31-12-2018
(Rs. in Lacs)

SR. NO.	PARTICULARS	Quarter Ended		
		31.12.2018 Unaudited	Nine Months Ending 31.12.2018 Unaudited	Quarter Ended 31.12.2017 Unaudited
1	Total Income / (Loss) from Operations (Net)	277.64	587.87	422.54
2	Net Profit / (Loss) from Ordinary activities After Tax	171.74	302.44	261.40
3	Net Profit for the period after tax & Extraordinary items	171.74	302.44	261.40
4	Equity Share Capital	696.75	696.75	696.75
5	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet of Previous Year)	5,032.01	5,032.01	5,032.01
6	Earning Per Share (before extraordinary items) (F.V. Rs. 10/- each)	2.46	4.34	3.75
7	Earning Per Share (after extraordinary items) (F.V. Rs. 10/- each)	2.46	4.34	3.75
	a. Basic:	2.46	4.34	3.75
	b. Diluted:	2.46	4.34	3.75

NOTE:
1. The above Results as reviewed by the Audit Committee have been approved and taken on record at the Meeting of the Board of Directors on 14/02/2019. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion.
2. Deferred Tax Assets/Liabilities are accounted in accordance with Accounting Standard-22.
3. The figure for the previous periods have been re-grouped, wherever necessary.
4. The above is an extract of detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange's website www.bseindia.com and company's website www.mukeshbabu.com.

For and on behalf of Mukesh Babu Financial Services Limited
Sd/-
Mukesh Babu
Managing Director
DIN : 00224300
Place : Mumbai
Date : 14-02-2019

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to Public at Large that our clients have agreed to purchase, acquire (i) Office No. 306, "B" Wing, (ii) Office No. 307A, "B" Wing & (iii) Office No. 307B, "B" Wing situate in building known as "SHIV CHAMBER", at Plot No. 21, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai-400 614, Tal. & Dist. Thane, from its present owner M/S. KAMUD DRUGS PVT. LTD., the said Company is members under (i) Share Certificate No. 173, bearing Distinctive No. 861 to 865 (both inclusive), (ii) Share Certificate No. 174, bearing Distinctive No. 866 to 870 (both inclusive) & (iii) Share Certificate No. 175, bearing Distinctive No. 871 to 875 (both inclusive) of SHIV CHAMBER PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD.

Any Person or Persons, Company, Bank, Financial Institution claiming any interest, dispute over the aforesaid Property or any part thereof by way of Sale, Transfer, Exchange, Lease, License, Lien, Tenancy, Gift, Trust, Inheritance, Bequeath, Mortgage, Possession or otherwise is hereby is required to communicate, intimate the same alongwith supporting documentary proof of claim within Ten (10) days from the date hereof at our Office address or otherwise the said sale will be completed and any reference as regard to any such purported claim or interest on expiry of notice period, which shall be deemed to have been waived to all intense and purposes.

Sd/-
(Advocates & Legal Consultants)
Office No. 17, 1st Floor,
Sai Chamber Plot No. 44,
Sec-11, CBD Belapur,
Navi Mumbai, Tal. & Dist.
Thane Tel. No. 022-2757 6142

RAJSANKET REALTY LIMITED

CIN: L70101MH1985PLC036272
Registered office: 139, Sekaria Chambers, 2nd Floor, Nagdas Master Road, Fort, Mumbai - 400 023
Tel: +91-022-22670717; Fax: +91-022-22672013; Email: sanketinternational@yahoo.com
Extract of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months Ended 31st December, 2018
(Rs. in Lacs - except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		
		31-12-2018 Unaudited	31-12-2018 Unaudited	31-12-2017 Unaudited
1.	Total income from operations	(309.05)	2205.30	1144.95
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1108.36)	(816.91)	(172.24)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1108.36)	(816.91)	(172.24)
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(805.43)	(589.69)	(226.43)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(805.43)	(589.69)	(226.43)
6.	Equity Share Capital	239.50	239.50	239.50
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic and Diluted	(33.63)	(24.62)	(9.45)

NOTE:
The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2018 is available on the Stock Exchange website: www.bseindia.com.
On behalf of the Board of Directors
For Rajsaneket Realty Limited
Hareshkumar V. Sarita
Whole Time Director (DIN : 01612392)
Place : Mumbai
Date : 14th February, 2019

GOVIND RUBBER LIMITED

CIN NO. L25110MH1985PLC036320
Regd. Office: 418, Creative Industrial Estate, 72, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 011.
Email ID - info@grtlres.com, Website - www.grtlres.com, Tel - +91-22-62643800, Fax - +91-22-23092296
Extract of Unaudited Standalone Financial Results for THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DEC., 2018
(₹ In lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine Months ended		
		31.12.2018 Unaudited	30.09.2018 Unaudited	31.12.2017 Unaudited	31.12.2018 Unaudited	31.12.2017 Unaudited	31.12.2017 Unaudited
1	Total Revenue	69	48	2576	270	9643	
2	Net Profit for the period (before tax & Exceptional items)	(1,960)	(351)	(524)	(4,161)	(1,163)	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	(2,763)	(351)	(524)	(4,964)	(1,163)	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	(2,763)	(351)	(524)	(4,964)	(1,163)	
5	Total comprehensive income (net of tax) for the period	-	-	12	-	40	
6	Paid-up equity share capital (Face value of Rs.10/- per share)	2,184	2,184	2,184	2,184	2,184	
7	Reserve (excluding revaluation Reserve)						
8	Earnings Per Share (EPS) of Rs.10/- each (Not annualised)	(12.65)	(1.61)	(2.40)	(22.73)	(5.32)	
	(a) Basic	(12.65)	(1.61)	(2.40)	(22.73)	(5.32)	
	(b) Diluted						

Notes:
1. The above result reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors as their meeting held on 14th February, 2019.
2. The company has adopted Indian accounting standard as per section 133 of the companies act 2013, read with relevant rules issued thereunder above is an extract of the detailed format of quarter and half year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly and half year ended Financial Results are available on the Stock Exchange www.bseindia.com and on Company's website www.grtlres.com
3. During the period, there has been suspension of operation at Factory situated at Ludhiana (Punjab) on account of working capital constraint.
4. Since the interim resolution process has taken charges on 31st January, 2019 up on receipt of certified copy of order from Hon'ble. NCLT, Mumbai and the financial result are for the quarter and nine month ended 31st December, 2018. The same as with the signature of Executive Chairman.
5. The Exceptional item cover prior period expenses for interest provision of Rs. 802.89 lakhs for F.Y. 2017-18.
6. The Promoters shareholding reduced by 20.53%.
For- Govind Rubber Limited
Sd/-
Vinod Poddar - Executive Chairman
Place : Mumbai
Date : February 14, 2019

PUBLIC NOTICE

The Original Deed of Conveyance Dt. 2nd December 2011 situated at municipal premises no. 13/2 Ballygunge Park Road, Kolkata - 700019 along with the Flat no. 12A on the 12th Floor of the at the above said premises, between PDK Estates Private Limited (Seller) and Hiland Projects Limited (Developer) with Samita Properties Private Limited (Purchaser), registered at the office of the Adtl. Registrar of Assurance-I of Kolkata on 12th December 2011, has been misplaced. Failure to return the document within 10 days of this notice shall result in the document being declared misplaced and interested Parties shall obtain duplicate copies from the Office of the Sub-Registrar, Kolkata.
Godfrey W. Pimenta
Advocate,
William House, 98-G, Church Road,
Marol, Andheri (East), Mumbai - 400 059.
Mobile : 9819730201
Dated: 15th February 2019

GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED

Registered Office : 73A, SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400096
Website : www.igenesys.com; Email : investors@igenesys.com
CIN : L65990MH1983PLC029197; Tel No.022-4488 4488; Fax No.022-28290603

Extract of Un-audited Standalone Financial Results for the Quarter and Nine months Ended December 31, 2018
(₹ in lacs)

Sr. No.	Particulars	Standalone				
		Quarter ended		Period ended		Year ended
		31-12-2018 Unaudited	31-12-2017 Unaudited	31-12-2018 Unaudited	31-12-2017 Unaudited	31-03-2018 Audited
1	Total income from operations (net)	3,051.39	3,033.28	7,833.28	8,782.39	11,888.74
2	Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax exceptional and / or extra ordinary items)	341.57	1,008.14	1,037.27	3,040.83	3,866.26
3	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (after exceptional and / or extra ordinary items)	341.57	1,008.14	1,037.27	3,040.83	3,866.26
4	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (after exceptional and / or extra ordinary items)	301.51	852.65	882.55	2,494.11	3,100.49
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	17.01	(11.10)	51.04	(34.97)	(14.78)
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	318.52	841.55	933.59	2,459.14	3,085.71
7	Equity Share Capital (Face value of ₹ 5/- each)	1,553.56	1,542.01	1,553.56	1,542.01	1,547.48
8	Other Equity					26,555.37
9	Earnings per Share (weighted average) (Face value of ₹ 5/- each) (For continued and discontinued operations)					
	Basic EPS (Not Annualised)	0.97	2.78	2.85	8.12	10.09
	Diluted EPS (Not Annualised)	0.94	2.73	2.76	7.99	9.66

Notes:
1. The financial results for the quarter and nine months ended December 31, 2018 have been reviewed by the Audit Committee. The Board of Directors at its meeting held on February 14, 2019 approved the same and its release.
2. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year ended financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchanges (www.nseindia.com) and on the website of the Company (www.igenesys.com).
3. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rule 2015 (IND AS) prescribed under section 133 of Companies Act 2013.
Sd/-
Sajid Malik
Chairman & Managing Director
DIN No: 00400366
Place : Mumbai
Date : 14.02.2019

SPICE ISLANDS APPARELS LTD.

(Govt. Recognised Export House)
Regd. Office: Unit 3043-3048, 3rd Floor, Bhandup Industrial Estate Pannalal Silk Mills Compd, L.B.S Marg, Bhandup-w, Mumbai-400078
Admin. Office : 125-A, Mittal Towers, 12th Floor, A-Wing, 210 Nariman Point, Mumbai-400021, India.
Phone: +91-22-6740 0800, 2282 3128 □ Fax : +91 (22) 2282 6167
Website: www.spiceislandsapparelslimited.in □ CIN : L17121MH1988PLC050197

Un Audited Statement of Financial Results for the Quarter Ended December 31, 2018
Prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS)

(₹ in Lakhs)

SR. NO.	PARTICULARS	Quarter Ended			Nine Months ended		
		31.12.2018 Unaudited	30.09.2018 Unaudited	31.12.2017 Unaudited	31.12.2018 Unaudited	31.12.2017 Unaudited	31.03.2018 Audited
1	Income						
	Revenue from operations	382.54	573.83	604.92	1,219.54	1,727.56	2,882.03
	Other Income	17.78	15.29	115.45	45.11	258.20	122.06
	Total Income	400.32	589.12	720.37	1,264.64	1,985.76	3,004.09
2	Expenses						
	Cost of materials consumed	168.05	304.23	213.15	627.06	763.68	1,376.75
	Purchase of stock in trade	27.09	1.54	(0.47)	(18.47)	12.77	28.24
	Change in inventories of finished goods, stock in trade						
	Employee benefit expenses	60.79	61.59	104.29	186.02	299.35	411.89
	Finance costs	15.77	9.35	11.31	33.32	26.85	42.95
	Depreciation and amortisation	11.89	12.34	11.76	36.52	36.36	49.21
	Other Expenses	202.46	271.15	352.26	709.90	904.59	1,220.74
	Total Expenses	486.06	660.19	692.30	1,574.35	2,043.60	3,129.78
	Profit/(Loss) before exceptional items and Tax	(85.74)	(71.08)	28.07	(309.70)	(57.84)	(125.69)
	Exceptional Items-Others Gain/(Loss)						
	Profit/(Loss) before Tax	(85.74)	(71.08)	28.07	(309.70)	(57.84)	(125.69)
	Tax Expenses						
	Deferred Taxes asset/(liability)	10.95	10.68	(3.21)	25.24	(10.34)	(4.98)
	Profit/(Loss) for the period from Continuing operations	(74.79)	(60.39)	24.86	(284.46)	(68.18)	(130.67)
	Other Comprehensive Income (net of income tax)						
	A Items that will not be reclassified to profit or loss	(0.09)	(0.07)	2.85	(0.24)	2.85	(0.05)
	B Items that will be reclassified to profit or loss						
	Total Other Comprehensive Income	(0.09)	(0.07)	2.85	(0.24)	2.85	(0.05)
	Total Comprehensive Income for the period	(74.88)	(60.46)	27.71	(284.46)	(65.33)	(130.72)
	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10 per share)	430.00	430.00	430.00	430.00	430.00	430.00
	Earnings per share (Equity shares, par value Rs.10/- each)						
	Basic	(1.74)	(1.41)	0.64	(6.62)	(1.52)	(0.30)
	Diluted	(1.74)	(1.41)	0.64	(6.62)	(1.52)	(0.30)
	(Below notes are integral part of financials)						

Notes to the Statement of Un Audited Financial results for the quarter ended December 31, 2018:
1. These results have been prepared in accordance with the IndAS notified under the companies (Indian Accounting standards) Rules, 2015.
2. The above financial results have been reviewed by the Audit Committee of the board and subsequently approved by the Board of Directors at its respective meetings held on 14th February, 2019. The results have been reviewed by the Statutory Auditor of the Company.
3. The figures for the corresponding previous period have been regrouped/re-stated, wherever necessary.
4. The Board has decided to shut down its operations in Bangalore and carry out the same from the Company's other places of operations, that is, Mumbai or Tirupur. This has been done with the intention of streamlining costs and resources.
For and on behalf of Board of Directors of Spice Islands Apparels Limited
Sd/-
Umesh Katra
Chairman & MD
(Din - 00196300)
Place : Mumbai
Date : 14th February, 2019

NOTICE

HONEYWELL AUTOMATION INDIA LIMITED
REGD OFFICE: 56 & 57 HADAPSAR INDUSTRIAL ESTATE, PUNE - 411 013
Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/misaid and the holder(s) of the said securities/ applicant(s) has / have applied to the Company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.
Name of the Holders: Ranjana Ahuja & Jai Gopal Ahuja (Decd). Kind of securities & Face Value: Equity Shares of Rs 10/- each, No. of Securities: 100 Distinctive Nos.: 4525101-4525200
Place: New Delhi
Date: 16 February 2019
Applicant:
Ranjana Ahuja

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, 1) Santosh Hiralal Gupta 2) Walter John Gonsalves and 3) Meenal Bhavesh Maru, all having address at Village Mori, Taluka Vasai, District Palghar, (the "Owners") are owners of and/or well and sufficiently entitled to right, title and interest in the under mentioned property. The Owners have agreed to sell, assign, convey and transfer the portion of the area out of the total under mentioned property including all his right, title and interest in the under mentioned property in favour of my client. All persons having any claim/objection in respect of the under-mentioned property or any part thereof including claim/objection as and by way of sale, exchange, mortgage, gift, lien, trust, lease, possession, inheritance, easement, license or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with certified true copy of the supporting documents, to the undersigned at their under-mentioned address within 14 days from the publication hereof, otherwise, the same, if any, will be considered as waived and the transaction between the Owner and my client will be completed without any recourse.
The Schedule Of The Property
All that piece and parcel of land bearing Survey No. 34, Hissa No. 1/B, of Revenue Village Mori, Taluka Vasai, District Palghar, in the Registration District and Sub-District of Vasai. Dated this 15th day of February, 2019.
Place : Vasai
Sd/-
Kishor J Hajare
Advocate High Court,
B/202, Spring, Rajhans,
Seasons, Stella Road, Vasai (W),
Palghar-401202

TERRAFORM MAGNUM LIMITED

Regd. Office: Godrej Coliseum, A-Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: +91 (22) 62704900. CIN : L65990MH1982PLC040684
Web: www.terraformmagnum.com; E-mail: secretarial@terraformmagnum.com
Extract of Standalone Unaudited Financial Result for the Quarter & Nine Months Ended 31st December, 2018
(Rs. in Lakhs, except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		
		31-12-2018 Unaudited	31-12-2018 Unaudited	31-12-2017 Unaudited
1.	Total Income from Operations (Net)	0.00	0.00	0.00
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.43)	(7.00)	(0.31)
3.	Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.43)	(7.00)	(0.31)
4.	Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00
5.	Equity Share Capital	24.00	24.00	24.00
6.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance sheet of the Previous Year	0.00	0.00	0.00
7.	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 10/- each) (quarterly not annualized)	(0.59)	(2.92)	(0.13)

Notes:
1. The above is an extract of the detailed unaudited financial Results for the quarter and Nine Months ended December 31, 2018 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the quarter & Nine Months ended December 31, 2018 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.terraformmagnum.com
2. The aforesaid financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 14, 2019.
3. The above statements have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised Accounting practices and policies to the extent possible.
4. Figures for the Previous period have been regrouped and rearranged wherever necessary to conform to current period's classification.
For and on behalf of the Board of Directors of Terraform Magnum Limited
Vimal K. Shah
Managing Director (DIN-00716040)
Place : Mumbai
Date

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामध्ये मुंबई खंडपीठ
कंपनी योजना याचिका क्र. (सीएए)/४५२२/एमबी/२०१८/२०१८ संबंधित
कंपनी योजना अर्ज क्र. ११२०/२०१९
 कंपनी कायदा, २०१३ (१८/२०१३) च्या प्रकरणी व
 कंपनी कायदा, २०१३ च्या अन्वये लागू तरतूद व अनुच्छेद २३० ते २३२ सहवाचन अनुच्छेद ६६ व ५२ च्या प्रकरणी व वेळो वेळी असून संबंधित तरतूद, व
 वॉलिएट ऑर्गनिक्स लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी यांच्यासह अमरज्योत केमिकल लिमिटेड, हस्तांतरक कंपनी यांच्या दरम्यान एकात्रीकरणच्या योजनेच्या प्रकणी

अमरज्योत केमिकल लिमिटेड,
 कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदीपत्रिकेतील कायद्या पत्ता ए-३०१, कोरूप पार्क, भगवती हॉस्पिटलजवळ, मंडेपेयार रोड, वारिवेली, मुंबई - ४०० १०३

वॉलिएट ऑर्गनिक्स लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदीपत्रिकेतील कायद्या पत्ता १०९, उद्योग क्षेत्र, १ ला मजला, मुलुंड गोरगाव लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०

याचिकाकर्ता कंपनी क्र. १
वॉलिएट ऑर्गनिक्स लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदीपत्रिकेतील कायद्या पत्ता १०९, उद्योग क्षेत्र, १ ला मजला, मुलुंड गोरगाव लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०

याचिकाकर्ता कंपनी क्र. २
वॉलिएट ऑर्गनिक्स लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी यांच्यासह अमरज्योत केमिकल लिमिटेड, हस्तांतरक कंपनी यांच्या दरम्यान एकात्रीकरणच्या योजनेच्या संयुक्त योजनेच्या अंतर्गत समाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदीपत्रिकेतील कायद्या पत्ता १०९, उद्योग क्षेत्र, १ ला मजला, मुलुंड गोरगाव लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०

याचिकाकर्ता कंपनी क्र. २
 वॉलिएट ऑर्गनिक्स लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी यांच्यासह अमरज्योत केमिकल लिमिटेड, हस्तांतरक कंपनी यांच्या दरम्यान एकात्रीकरणच्या योजनेच्या संयुक्त योजनेच्या अंतर्गत समाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदीपत्रिकेतील कायद्या पत्ता १०९, उद्योग क्षेत्र, १ ला मजला, मुलुंड गोरगाव लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०

सही /
दीपक कुमार भुजा
वकील, उच्च न्यायालय,
 ४०४, सरगो एस-२ को.ओ.प. ही. सो. लि., राज अटेलान्टीस टॉव्हन्स मागे, कनकिया पोलिस स्टेशन जवळ, बेवेली पार्क, मिरा रोड पूर्व, जि. ठाणे-२०१ १०७.

सही /
राजेश शाह अॅन्ड कंपनी
वकील व अंतर्गत समाविष्ट कंपनी याचिकाकर्त्याचे वकील

सही /
राजेश शाह अॅन्ड कंपनी
वकील व अंतर्गत समाविष्ट कंपनी याचिकाकर्त्याचे वकील

जाहीर नोटीस
 तमाम लोकांस कळविण्यात येते की, तुकडी-ठाणे, पोस्ट तुकडी, ता. मुखाड, जिल्हा-ठाणे व दुय्यम निबंधक, मुखाड यांच्या हद्दीतील मौजे-विदे, येथील गट क्र. २५/३/अ, क्षेत्र ०२ हे, ३६ आर. व पोस्ट खर्वावा ०० हे. ०८ आर., आकार २.४० रु. फी. ही जमीन मिळकत ओमकार राजेन्ड तिवारे, माधवी राजेन्ड तिवारे व राजेन्ड नारायण तिवारे यांच्या मालकी हक्काची व कळवविहातीची असून ती निबंधक व निजोखमी असल्याची खात्री व भरवसा विद्यमान मालकांनी दिला आहे व सदर जमीन मिळकत माझ्या अफिलाना कामगवळणी विकत आहेत व त्याकरिता बघायला रक्कमही अदा केलेली आहे. ती सदर मिळकतीकरण कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या गहाण, दान, लोन, बंधीस, बांधा, घोडीवा, कूळ, खंड, कारार, साठेखत, खरेदीखत इ. कोणत्याही प्रकारच्या हक्क, वहिदत, हितसंबंध, वारसा व अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत निम्नलिखित पत्त्यावर पत्रे येऊन मूळ कागदपत्रनिर्वाशि आमची खात्री पटवून घ्यावी. येणेप्रमाणे मुदतीत न केल्यास सदर मिळकतीवर अन्याय कोणाचाही कोणत्याही प्रकारच्या वारसा, हक्क, वहिदत, ताबा, हितसंबंध वा अधिकार नाही वा असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला असल्याचे समजावण्यात येऊन सर्व जमीन मिळकतीच्या खरीदी संबंधी पुढील व्यवहार पूर्ण केला जाईल व त्यानंतर आलेल्या हक्कीचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. दि. १५.०२.२०१९

सही /
दीपक कुमार भुजा
वकील, उच्च न्यायालय,
 ४०४, सरगो एस-२ को.ओ.प. ही. सो. लि., राज अटेलान्टीस टॉव्हन्स मागे, कनकिया पोलिस स्टेशन जवळ, बेवेली पार्क, मिरा रोड पूर्व, जि. ठाणे-२०१ १०७.

पंजाब नॅशनल बँक
 पंजाब नॅशनल बँक, पी.ए. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१, दूरध्वनी: ०२२-२२६२५५१/४१/४३, २२६६०००
 फॅक्स: ०२२-२२६०८५९५, ईमेल: bo062@pnb.co.in

परिशिष्ट IV (नियम ८ (1) हा)
कड्या सूचना

ज्याअर्धी, निम्नव्याखरीकारांनी पंजाब नॅशनल बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्शियल असेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँड, २००२ अन्वये आणि कलम १३ सहवाचता सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कर्जदार मे. रिगल प्राइड ट्रेडिंग अँड कमर्शियल प्रा. लि., श्री. रमेश कुमार पुरोहित, कु. सोनल रमेश पुरोहित आणि कृष्णा फॅमिली प्रायव्हेट ट्रस्ट यांना सूचनेप्रमाणे नमूद केलेली १२.१०.२०१८ रोजीसची रु. २१,४३,०४,५३०.३८ (रुपये एकवीस कोटी जेव्हाचीस लाख चार हजार पाचशे तीस आणि अडतीस पैसे मात्र) सह दि. ०१.१०.२०१८ पासूनचे सांभाळिके दाने त्यावरील पुढील व्यवहारांसाठी आणि खर्च ही रकम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलतावण्याकरिता दिनांक २३.१०.२०१८ रोजीची मागणी सूचना निमित्त केली आहे. कर्जदार यांनी रक्कम चुकती करण्यापासून बसू केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि संसाधनाण अनेक यामुळे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अंतिमपत्रे कलम १३ उप-कलम (४) सहवाचता सदर सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ८ अन्वये यात याखाती बर्णन केलेल्या मिळकतीच्या दि. १३ फेब्रुवारी, २०१९ रोजी कड्या घेतलेला आहे. तारण मतेच्या विमोचनकारिता उपलब्ध वेळेच्या सर्वसाधारण अंतर्गत कलम १३ उप-कलम ८ च्या तरतुदीकडे कर्जदार/हमीदार/गहाणवटदारचे लक्ष वेधून घेतले जात आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि संसाधनाण जनात यांमधील सावधान कण्यात येते की, त्यांनी सदर सिक्कतीच्या देवघेचीचा व्यवहार करू नये आणि सदर सिक्कतीवरील कोणताही देवघेचीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या १२.१०.२०१८ रोजीसची रु. २१,४३,०४,५३०.३८ (रुपये एकवीस कोटी जेव्हाचीस लाख चार हजार पाचशे तीस आणि अडतीस पैसे मात्र) सह संपूर्ण प्रदानापूर्वी दि. ०१.१०.२०१८ पासून सांभाळिके दाने पुढील व्यवहार आणि खर्च या रकमेच्या प्रभावाच्या अधीन राहिले.

स्थार मिळकतीचे वर्णन
 कृष्णा फॅमिली प्रायव्हेट ट्रस्ट यांच्या नावावरिल फ्लॅटने २२३७ चौ. फूट प्रति मजल्याप्रमाणे क्षेत्र, अधिकारी व्हिला, ४६ हरेकेश सोसायटि, जेव्हाचीसो व्हिल, एम. रोड - ७, विलेपार्ल (पश्चिम) मुंबई-४०० ०४९ येथे स्थित रहिवासी परिसराच्या ६ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ६०१ आणि ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०१ येथे स्थित मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

सही /
(दिनेश सोलंकी)
प्राधिकृत अधिकारी
पंजाब नॅशनल बँक

दिनांक: १३/०२/२०१९
ठिकाण: मुंबई

याचिकाकर्त्याचे वकील
 १६, ऑरिपल्ट लिव्हिंग्ज, ३०, नीनदास मास्टर रोड, फ्लोरा फाउंडेशन फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

राजसंकेत रिअॅल्टी लिमिटेड
 सीआयएन: एल३०१०एमएच१९८५पीएलसी३६२२२
 नोंदीपत्रिकेतील कायद्या: १३१, संकीर्ण चॅम्बर, २ रा मजला, मिनवास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३
 दूर: +९१-०२२-२२६००७०, फॅक्स: +९१-०२२-२२६०२१३, ईमेल: sanketinternationaltd@yahoo.com

३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचा उतारा
(रु. लाखात - इंग्रजीत व्यक्तित)

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेली तिमाही	
		३१/१२/२०१८	अलेखापरिशिष्ट	३१/१२/२०१८	अलेखापरिशिष्ट
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निवळ)	२२०५.३०	१९४४.९५	२२०५.३०	१९४४.९५
२.	कालावधीसाठी निवळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी)	(११०८.३६)	(८१६.९१)	(११०८.३६)	(८१६.९१)
३.	कालावधीसाठी करपूर्व निवळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(११०८.३६)	(८१६.९१)	(११०८.३६)	(८१६.९१)
४.	कालावधीसाठी करोत्तर निवळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(०५५.४३)	(५८९.६९)	(०५५.४३)	(५८९.६९)
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (कारोत्तर) फक्त)	(०५५.४३)	(५८९.६९)	(०५५.४३)	(५८९.६९)
६.	समभाग भांडवल	२३१.५०	२३१.५०	२३१.५०	२३१.५०
७.	राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिशिष्ट तालेबंदित दाखवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वागवून)	-	-	-	-
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)	(३३.६३)	(२४.६२)	(३३.६३)	(२४.६२)

टिपा:
 वरील माहिती म्हणजेच सैमी (लिस्टिंग अँड अडर डिस्कोलर रिक्वायर्मेंट्स्) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या आणि नऊ महिन्यांसाठी तिमाही अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्यावतीने
राजसंकेत रिअॅल्टी लिमिटेडसाठी
होशय्यास व्ही. सुधाश्री
प्राधिकृत संचालक (सीआयएन: ०६१२१२१२)

ठिकाण: मुंबई
दिनांक: १४ फेब्रुवारी, २०१९

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड
 नोंद. कार्यालय: गोरेडज कॉलिसिअम, ए व्हिंग, १३०१, १३ वा मजला, व्हॅलेंटिन मॅग्नम, इस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ, शीव (वृद्ध), मुंबई-४०० ०२२.
 दूरध्वनी: +९१-(२१)-६२००९००; सीआयएन: एल६१०एमएच१९८५पीएलसी०५०६८
 वेबसाईट: www.terraformmagnam.com; ई-मेल: secretarial@terraformmagnam.com

३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचा उतारा
(इंग्रजीत व्यक्तित रु. लाखांत)

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेली नऊ महिने	
		३१/१२/२०१८	अलेखापरिशिष्ट	३१/१२/२०१८	अलेखापरिशिष्ट
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निवळ)	०.००	०.००	०.००	०.००
२.	(कर, अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी) कालावधीसाठी निवळ नफा/(तोटा)	(१.४३)	(७.००)	(१.४३)	(७.००)
३.	(कर, अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपरिषदांत) कालावधीसाठी निवळ नफा/(तोटा)	(१.४३)	(७.००)	(१.४३)	(७.००)
४.	कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न	०.००	०.००	०.००	०.००
५.	समभाग भांडवल	२४.००	२४.००	२४.००	२४.००
६.	राखीव (मागील वर्षांच्या तालेबंदित दाखविल्यानुसार (पुनर्मुल्यांकित राखीव वागवून)	०.००	०.००	०.००	०.००
७.	प्रति समभाग मूल्य आणि सीमितकृत प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या (अवर्धनीकृत तिमाही)	(०.५९)	(२.९२)	(०.५९)	(२.९२)

टिपा:
 १. सैमी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कोलर रिक्वायर्मेंट्स्) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांसाठी अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार उतारा आहे. दि. ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांचे स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहेत.
 २. वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरिशिष्ट समितीद्वारे पुनर्विनिरीक्षण करण्यात आले आणि त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाकडून त्यांच्या दि. १४ फेब्रुवारी, २०१९ रोजीच्या संवेधाने मंजूर करण्यात आले.
 ३. वरील विवरण हे कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३३ अन्वये वित्तीय कंत्राट (डिव्हिड अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स्) कलम २०१५ (ईड एम) आणि न्य प्रमाणित शक्य असले इतर लेखा पद्धती आणि भाषानुसार तयार करण्यात आले आहेत.
 ४. मागील वर्षांनी आकडेवारी ही चालू कालावधीच्या वर्गीकरणाची सुमंगल होण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्मांडणी आणि पुनर्वित्त करण्यात आली आहे.

संचालक मंडळाच्यावतीने आणि कलम
टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड
विलक व. शाह
ठिकाण: मुंबई
दिनांक: १४ फेब्रुवारी, २०१९
व्यवस्थापकीय संचालक (सीआयएन: ००९१०५००)

ऑलिम्पिया इंडस्ट्रीज लिमिटेड
 सीआयएन नं.: एल५२१०एमएच१९८५पीएलसी०५५२४८
 नोंदीपत्र. कार्यालय: सी-२०५, सिंधोफॉर्न इंडस्ट्रियल इस्टेट, विरान्डी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. दूर: +९१ २२-४२१३ ८३३३.
 ई-मेल: info@olympiaindustriestd.com वेब: www.olympiaindustriestd.com

३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचा उतारा
(रु. लाखात इंग्रजीत सोडून)

अ. क्र.	तपशील	३१/१२/२०१८		३१/१२/२०१८	
		रोजी संपलेली तिमाही	नऊ महिने	रोजी संपलेली तिमाही	संलग्न ३ महिने
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	५,८९९.३१	९,८७७.३३	३,२०५.७७	
२.	कालावधीसाठी निवळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी)	६२.०३	१५६.०८	५२.०३	
३.	कालावधीसाठी करपूर्व निवळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६२.०३	१५६.०८	५२.०३	
४.	कालावधीसाठी करोत्तर निवळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	३९.५३	१०५.१८	३९.२९	
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न धरून)	४६.७३	१०५.१८	४९.२९	
६.	समभाग भांडवल (दरम्यान मूल्य रु. १०/- च्या)	६०२.३६	६०२.३६	६०२.३६	
७.	मागील वर्षांच्या लेखापरिशिष्ट तालेबंदित दाखविल्या प्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वागवून)	-	-	-	
८.	प्रति समभाग प्राप्ती (इंग्रजीत) (दरम्यान मूल्य: रु. १०/- प्रति समभाग)	०.६६	१.७५	०.५९	
	(१) मूल्य (रु.)	०.६६	१.७५	०.५९	
	(२) सीमितकृत (रु.)	०.६६	१.७५	०.५९	

३१ मार्च, २०१८ रोजी पुनर्मुल्यांकित राखीव वागवून राखीव होती रु. २,८७८.२७ लाख.

टिपा:
 १. वैधानिक लेखापरिक्षकांकडून मर्यादित पुनर्विनिरीक्षण होण्याच्या अधीन असलेले वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षण समितीने पुनर्विनिरीक्षण केले आणि संचालक मंडळाने १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजूर केले.
 २. कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांना कंपनीच्या (डिव्हिड अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स्) कलम, २०१५ अंतर्गत अधिसूचित डिव्हिड अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स् (ईड एम) च्या अनुसार बनविले आहे.
 ३. कंपनीचे कामकाज केवळ प्रत्यक्ष प्राथमिक निष्ठागत होते ते म्हणजे व्यापार.
 ४. चालू कालावधीच्या वर्गीकरण/माहितीची सुमंगल होण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्मांडणी/पुनर्विनिरीक्षण केली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावतीने
सही /
नविन पामाकर
ठिकाण: मुंबई
दिनांक: १४ फेब्रुवारी, २०१९
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

महावीर इंडस्ट्रीज लिमिटेड
 सीआयएन: एल३३००एमएच१९८५पीएलसी२०५०४७
 नोंदीपत्र कार्यालय: ७८/६२१, मोतिलाल नगर, १ गोवर्धन पश्चिम, मुंबई-४०० १०४.
 ई-मेल: mltd.crop@gmail.com वेबसाईट: www.mltd.co.in
 संपर्क: प्रिंज आयटी: MAHAVIRIND | फोन: ८१७५३१००७३ | व्हिड्यो कोड: ५३१६४८

३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिशिष्ट निष्कर्षांचे विवरण
(रु.का. लाखांत)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेली नऊ महिने	
		३०/१२/२०१८	अलेखापरिशिष्ट	३१/१२/२०१८	अलेखापरिशिष्ट
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निवळ)	१५.०२	४२.०३	१५.५१	११९.९१
२.	कालावधीसाठी निवळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी)	-१५.८१	-४६.५६	-४५.००	-१३५.६९
३.	करपूर्व कालावधीसाठी निवळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपरिषदांत)	-१५.८१	-४६.५६	-४५.००	-१३५.६९
४.	करपरिषदांत कालावधीसाठी निवळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपरिषदांत)	-१५.८१	-४६.५६	-४५.००	-१३५.६९
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करपरिषदांत समाविष्ट)	-१५.८१	-४६.५६	-४५.००	-१३५.६९
६.	समभाग भांडवल	१०००	१०००	१०००	१०००
७.	राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिशिष्ट तालेबंदित दाखविल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वागवून)	-८४४	-८४४	-६५५	-८४४
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- च्या) (अखंडित आणि खंडित परिसंवादाकरिता)	-०.१६	-०.४७	-०.०५	-१.३६
	१. मूल्य	-०.१६	-०.४७	-०.०५	-१.३६
	२. सीमितकृत	-०.१६	-०.४७	-०.०५	-१.३६

टिपा:
 १. ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता महावीर इंडस्ट्रीज लिमिटेड वरील अंतिम वित्तीय निष्कर्ष हे ७ जानेवारी, २०१९ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित लेखापरिशिष्ट समितीद्वारे पुनर्विनिरीक्षण करण्यात आले आणि संचालक मंडळाने १४ फेब्रुवारी, २०१९ रोजीच्या संवेधाने मंजूर करण्यात आले.
 २. मागील वर्षांनी आकडेवारी ही कंपनी अधिनियम २०१३ च्या परिशिष्ट ॥नुसार चालू वित्तीय वर्षांच्या आकडेवारीची सुमंगल होण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्विनिरीक्षण आणि पुनर्वित्त करण्यात आली आहे.
 ३. कंपनीची कोणतीही उपकर्मणी नाही.
 ४. १ एप्रिल, २०१७ च्या हस्तांतरिता कंपनीने पहिल्यांदा इंड एम स्वीकारले आणि त्यानुसार वरील लेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष हे कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३३ सहवाचता त्या अंतर्गत वित्तीय निष्कर्षांचे वित्तीय निष्कर्षांचे वित्तीय कंत्राट (डिव्हिड अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स्) कलम २०१५ (ईड एम) अनुसार तयार करण्यात आले आहेत.
 ५. वरील वित्तीय निष्कर्ष हे सैमी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कोलर रिक्वायर्मेंट्स्) २०१५ च्या वित्तीय नमुन्यानुसार तयार करण्यात आले आहे.
 ६. निष्कर्ष कंपनीची वेबसाईट आणि सीआयएन वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येतील.

महावीर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता
सही /
निर्मला संसल
व्यवस्थापकीय संचालक
ठिकाण: मुंबई
दिनांक: १४/०२/२०१९

GOVIND RUBBER LIMITED
 CIN NO. L25110MH1985PLC036320
 Regd.Office: 418, Creative Industrial Estate, 72, N.M.Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 011.
 Email ID - info@gtrilms.com, Website - www.gtrilms.com, Tel - +91-22-62643800, Fax - +91-22-23092296

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST